

राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे  
वैद्यकीय तपासणी धोरण.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : वैतधो-२०२१/प्र.क्र.३७/आरोग्य-३  
गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, १० वा मजला, बि विंग  
मंत्रालय, मुंबई-४०० ००१.  
दिनांक : ०८ जानेवारी, २०२४.

**वाचा -**

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक : वैतधो-२०२१/प्र.क्र.३७/आरोग्य-३, दि.२२ एप्रिल, २०२२.
- २) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.भाप्रसे-१५२२/प्र.क्र.१९६/२०२२/९, दिनांक ०८.१२.२०२२

**प्रस्तावना:**

उपरोक्त वाचा येथील संदर्भित शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. तसेच प्रपत्र “अ” येथे नमूद चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापैकी काही चाचण्या उपरोक्त आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध नसल्यास सदर चाचण्या बाहयंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या चाचण्या महसूल विभाग निहाय खाजगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने गृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**शासन शुध्दीपत्रक:**

वर्ष ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा

करण्याबाबत या शासन निर्णयान्वये “अपवादात्मक बाब” म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०८.१२.२०२२ च्या प्रपत्र “अ” येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०२. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची कारवाई गृह विभागामार्फत करण्यात यावी. तसेच उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयातील सर्व बाबी लागू राहतील.

०३. सदर शासन निर्णय गृह विभागाची नस्ती क्र. कल्याण-०१२३/प्र.क्र.०४/पोल-७ वर मा.मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या मान्यतेनुसार शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०१०५११०८५७६८१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ASHOK  
MAROTI  
ATRAM

Digitally signed by ASHOK MAROTI ATRAM  
DN: c=IN, o=GOVERNMENT OF  
MAHARASHTRA, ou=PUBLIC HEALTH  
DEPARTMENT,  
2.5.4.20=e212845163abd708717bb4bef92b68  
86b147679a5af5a494e268689ab8d696dd,  
postalCode=400032, st=Maharashtra,  
serialNumber=5F7ECA1F400D866EA34324CE  
A1A547AA04F0DA079AA00BEE126E8678172A  
15C5, cn=ASHOK MAROTI ATRAM  
Date: 2024.01.08 17:50:34 +05'30'

अशोक आत्राम

महाराष्ट्र शासनाचे सह सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव.
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव.
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव.
४. मा.मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव.
५. मा.राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव.
६. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
७. सचिव, महाराष्ट्र लाकसेवा आयोग, मुंबई.
८. महालेखापाल- १/२, (लेखापरिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.
९. अपर मुख्य सचिव गृह विभाग, मंत्रालय मुंबई.
१०. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
११. सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.

१२. सर्व विभागीय आयुक्त.
१३. सर्व जिल्हाधिकारी.
१४. सर्व पोलीस अधिक्षक
१५. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
१६. संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, मुंबई.
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी.
१९. सह संचालक, आरोग्य सेवा (रुग्णालये), मुंबई.
२०. सह संचालक, आरोग्य सेवा (अर्थ), पुणे.
२१. सर्व उप संचालक, आरोग्य मंडळे.
२२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२३. सर्व अधिक्षक, मनोरुग्णालये.
२४. सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालये.
२५. वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा रुग्णालये.
२६. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी.
२७. गृह विभाग (विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांना व कार्यालयीन प्रमुखांना तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सदर शासन निर्णय अग्रेषित करून अवगत करावे.)
२८. सर्व उप सचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग.
२९. निवडनस्ती (आरोग्य ३).

प्रपत्र-अ

क्र	विभाग व त्याखालील जिल्हे	महसुली विभागनिहाय किमान दर		रुग्णालयाचे नाव	वैद्यकीय तपासणीचे प्राप्त दर		संपर्क अधिकारी व दूरध्वनी क्रमांक
		पुरुष	महिला		पुरुष	महिला	
१	मुंबई/कोकण विभाग मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पालघर	रु.४८००/-	रु.४८००/-	दि अपोलो क्लिनिक, कुलाबा, मुंबई - १	रु.४८००/-	रु.४८००/-	डॉ.नेहा कोहली, दूर.क्र. ०२२-२२०२११२२ Mobile no.८४५०९८२२२६
				बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबई - २०	रु.५,०००/-	रु.५,०००/-	डॉ.नरसिंह रेड्डी, दूर.क्र.०२२-२२००१०९६ Mobile no.९८२०६२८२८०
				सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल मुंबई - ४	रु.९०००/-	रु.९०,०००/-	श्री.शुभेंद्र अभिषेक दूर.क्र.०२२-३५४७५६७१ Mobile no ९९२०४५२२६९/९८१९२२९०३
				लीलावती हॉस्पिटल, मुंबई	रु.१०,३२०/-	रु.१०,८५०/-	श्री.सचिन नायक दूर.क्र.०२२-२६५६८००० Mob.no.-९९६७०२५४२८
				रुबी हॉल क्लिनिक, पुणे-४११ ००१	रु.४,५००/-	रु.४,७००/-	श्रीमती हंसा कोटक, दूरध्वनी क्र.०२०-६६४५६३०/६६४५६३८८ Mob.:- ७७५७००४९५१
२	पुणे विभाग- सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर	रु.४,५००/-	रु.४,७००/-	आदित्य बिल्डा मेमोरियल हॉस्पिटल, पुणे	रु.५०००/-	रु.५२००/-	श्री.सचिन समेल दूर.क्र.०२०-३०७९७५००/४०७०७५०० Mobile no-९८८९१२३०३९
				दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे	रु.१२,०००/-	रु.१४,५००/-	श्री.शिरीष यडकीकर दूर.क्र.०२०-४०१५१०११/४०१५१०१५ Mobile no-९९५८८५१७३
				जहांगीर हॉस्पिटल, पुणे	रु.५,०००/-	रु.६,०००/-	श्री.राजू परदेशी दूर.क्र.०२०-६६८९९९६६ Mob.no-८८८८२१०५६/८८८८४३४८४९

३.	नागपूर विभाग- नागपूर, मंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा	रु.४,८००/-	रु.५,०००/-	अरुण ह. भेंड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नागपूर	रु.४,८००/-	रु.५,०००/-	श्रीमती अनुराधा सांबरे, दू.क्र.०७१२-६६६९८०० Mobile no- ९८२३०६६७२९ डॉ.हेमा ढोबळे दू.क्र.०७१२-६६३६८६३ Mob.no.९९२२९६५८७३/९८९०९८८५३ श्री.सुनिल सुरे Mobile no.९३७३२९७८०० डॉ. हेमंत ओस्तवाल व्यवस्थापकीय संचालक Mob.-९४२२२५८७७७ दू.क्र.०२५३-२२२९५०० श्री.दौलत लोखंडे, Mob.-९८२२५६९४५३ दू.क्र.०२४०-२३३९९९५ डॉ.अजय शिंदे, रुग्णालय प्रशासक Mob.-९८२३४९९९४ दू.क्र.०२४०-६४८२००० Ext.१०८४
४.	नाशिक विभाग- नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर	रु.६,९००/-	रु.७,२००/-	ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर सुयश मेडिकल फाऊंडेशन लि. नाशिक	रु.६,९००/-	रु.७,२००/-	
५.	औरंगाबाद विभाग- औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर उस्मानाबाद	रु.३,०००/-	रु.३,५००/-	डॉ.हेडगेवार हॉस्पिटल, औरंगाबाद	रु.३,५००/-	रु.३,९००/-	
६.	अमरावती विभाग- अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम			एम जी एम मेडीकल सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, औरंगाबाद. अमरावती विभागात कार्यरत संबंधित भाप्रसे अधिकाऱ्यांनी त्यांना जवळ असणाऱ्या इतर महसूली विभागातील रुग्णालयांतून सदर वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात.	रु.३,०००/-	रु.३,५००/-	